

श्री.संदीपकुमार सदानंद कुंभार, उप संचालक, बाष्पके
मुंबई यांना पुर्वीच्या पदावर धारणाधिकार अबाधित ठेवून
कार्यमुक्त करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र.बाष्पके-०२२४/प्र.क्र.३१/कामगार-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- २९ फेब्रुवारी, २०२४.

- वाचा:- १. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एसआरव्ही-१०९२/१०३३/प्र.क्र.३३
/९२/८, दि.२/१२/१९९७.
२. अवर सचिव, उद्योग व वाणिज्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.संख्या ए-
१२०२३/०४/२०२१-स्था-जी (E-६००७५), दि.८/०२/२०२४.
३. श्री.संदीपकुमार कुंभार यांचा दि.९/२/२०२४ रोजीचा अर्ज.
४. संचालक, बाष्पके यांचे पत्र क्र.एसबी.१/जिएल-४५/२०२४/२६२०, दि.९/२/२०२४.

प्रस्तावना:-

श्री.संदीपकुमार स.कुंभार, उपसंचालक, बाष्पके, मुंबई यांची उपरोक्त संदर्भीय क्र.२ येथील दि.८/२/२०२४ च्या पत्राव्दारे भारत सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार (DPIIT) या विभागामध्ये “तांत्रिक सल्लागार (बाष्पके)” (Technical Advisor - Boilers) या पदावर निवड झाली आहे.

२. श्री.कुंभार यांनी उपरोक्त पदावर रुजू होण्यासाठी संदर्भीय क्र.३ येथील दि.९/२/२०२४ च्या विनंती अर्जानुसार व संचालक, बाष्पके यांनी संदर्भीय क्र.४ येथील दि.९/२/२०२४ च्या पत्राव्दारे शासनास केलेल्या शिफारशीस अनुसरून, श्री.कुंभार यांनी सदर पदासाठी विहित मार्गाने अर्ज केला असल्याने, त्यांचा उप संचालक, बाष्पके या पदावरील धारणाधिकार अबाधित ठेवून, त्यांना कार्यमुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

श्री.संदीपकुमार कुंभार, उप संचालक, बाष्पके, मुंबई यांना सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, एस.आर.व्ही-१०९२/१०३३/प्र.क्र.३३/९२/८, दि.०२.१२.१९९७ मधील परि.२ (ब) (१) नुसार “केंद्र शासनाच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार (DPIIT) या विभागामध्ये “तांत्रिक सल्लागार (बाष्पके)” (Technical Advisor-Boilers) या पदावर रुजू होण्यासाठी या विभागातून दि.२९/२/२०२४ रोजी (म.नं.) पासून कार्यमुक्त करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या) सर्वसाधारण शर्ती मधील (नियम १९८१ च्या नियम २२ मधील तरतुदीनुसार श्री.संदीप कुंभार यांचा त्यांच्या मूळ पदावर म्हणजेच, या विभागाच्या अधिनस्त बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील उप संचालक,बाष्पके,गट-अ या पदावरील धारणाधिकार पुढील १ वर्षाकरीता अबाधित ठेवण्यात येत आहे.

३. सदरह १ वर्षाचा कालावधी संपल्यानंतर श्री. संदीपकुमार कुंभार यांचा उप संचालक,बाष्पके या पदावरील धारणाधिकार आपोपाप संपुष्टात येईल.

४. सदर आदेश, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०२२९१२३९०९०११० असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(शिल्पा चौधरी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, ब्लॉक-ई, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई.

प्रत,

१. मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा.प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३. श्री.संदीपकुमार कुंभार, उप संचालक, बाष्पके, मुंबई (बाष्पके संचालनालयामार्फत)
४. महालेखापाल-१/२, (लेखा परीक्षा/लेखा व अनुदेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई.
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
७. उप सचिव (कामगार-१)/ अवर सचिव (कामगार-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
८. निवड नस्ती (कामगार-१)

Regarding to Relieve of Mr. Sandeep Kumar Sadanand Kumbhar, Deputy Director,Boiler Mumbai after keeping lien on previous post.

**Government of Maharashtra
Industries, Energy, Labour & Mining Department
Govt. Resolution No. Boiler-0224/CR.31/Labour-1.**

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai-400 032.

Date : 29 February, 2024.

- Read:-** 1. General Administration, Department Government Resolution no. SRV-1092/1033/P.No.33 /92/8, dated 2/12/1997.
2. Under Secretary, Ministry of Industries and Commerce, New Delhi, letter No. A- 12023/04/2021-Est-G (E-60075), dated 8/02/2024.
3. Application of Mr.Sandeep Kumar Kumbhar,Deputy Director, dated 9/2/2024
4. The Director of Boiler, Mumbai, Letter No.SB.1/GAL-45/2024/2620. dated 9/2/2024.

Introduction:-

With above vide letter reference no.2 dated 8/2/2024, The Mr. Sandeepkumar S. Kumbhar, Deputy Director, Boiler, Mumbai has been selected for the post of "Technical Consultant (Boiler)" in the Department of Industrial Promotion and Internal Trade (DPIIT) under the Ministry of Industry and Commerce, Government of India, New Delhi.

2. According to the above reference no.3 request application of Mr.Kumbhar dated 9/2/2024 to join the above post and as per the recommendation made by the Director, Boiler to The government of Maharashtra vide letter dated 9/2/2024 above reference no.4, Shri.Kumbhar had applied for the post in the prescribed manner, it was under the consideration of the Government to relieve him from the post of Deputy Director, Boiler, by keeping his lien on previous post.

Government Resolution:-

In order to join the post of "Technical Advisor (Boilers)" (Technical Advisor-Boilers) in the Department of Trade (DPIIT), under "Industry Promotion and Internal Affairs under the Ministry of Industries and Commerce, New Delhi, Central Govt. The Government is giving approval to release Mr.Sandeepkumar S. Kumbhar, Deputy Director, Boilers, Mumbai, **from date of 29/2/2024 (Mid day)** as per General Administration Department, Government Resolution S.R.V-1092/1033/ P.No.33/92 /8,dated 02.12.1997.

2. Also, as per the provisions of Rule 22 of the Maharashtra Civil Services (General Conditions) Rules 1981, the lien of Mr. Sandeep Kumbhar on his original post i.e. Deputy Director, Boiler, Group-A in the establishment of Directorate of Boiler under this Department shall remain intact for the next **One year.**

3. After the completion of the tenure of above said One year period, the lien of Mr. Sandeep Kumar as Deputy Director, Boilers will terminate automatically.

4. The said order has been made available on the website www.maharashtra.gov.in of the Government of Maharashtra and its number 202402291239090110 is being authenticated by digital signature.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

(Shilpa Chaudhari)
Desk Officer to Govt. of Maharashtra

To

Director, Directorate of Boilers, Kamgar Bhavan, Block-E, C-20, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai.

Copy to,

1. Private Secretary to Hon. Minister (Labour), Govt. of maharashtra, Mantralaya, Mumbai-32.
2. Personal Assistant to Hon'ble Principal Secretary (Labour), Department of Industries, Energy and Labour, Ministry, Mumbai-32.
3. Mr.Sandeepkumar S. Kumbhar,Deputy Director,Boiler, Mumbai (Through Directorate of Boiler)
4. Accountant General-1/2, (Audit/Accounts & Allowance) Maharashtra 1/2, Mumbai.
5. District Treasury Officer, Mumbai.
6. Pay and Accounts Officer, Mumbai
7. Deputy Secretary (Labour-1) / Under Secretary (Labour-1), Department of Industries, Energy and Labour, Ministry, Mumbai-32.
8. Selection File (Labour-1)